### Raja Bahadur International Ltd.

Regd. & Corporate Office:

Hamam House, Ambalal Doshi Marg, Mumbai - 400 001, INDIA.

Phone : 022-22654278 Fax: 022-22655210

E-mail: rajabahadur@gmail.com
Website: www.rajabahadur.com
CIN: L17120MH1926PLC001273



Date: November 15, 2024

To
The Deputy Manager
(Listing - CRD)
BSE Limited
PJ Tower, Dalal Street,
Mumbai-400001

Scrip code: <u>503127</u>

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clippings regarding publication of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024, published in Financial Express (English) & Parsuram Samachar (Marathi) on November 15, 2024 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For RAJA BAHADUR INTERNATIONAL LIMITED

Akash Joshi Company Secretary & Compliance Officer

**Encl: As aforesaid** 

(a) Basic (in ₹)

(b) Diluted (in ₹)

Place: New Delhi

Date : 14.11.2024

# **B.C. POWER CONTROLS LIMITED**

Regd. Office: 7A/39, WEA Channa Market, Karol Bagh, New Delhi-110005 Website: www.bcpowercontrols.com, E-mail: info@bonlongroup.com, Tel: 011-47532792-95, Fax: 011-47532798

Extract of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter Ended September 30, 2024 (₹ in Lakhs except per share data)

SI. No.	Particulars	Quarter ended 30.09,2024 (Un-Audited)	Quarter ended 30.06.2024 (Un-Audited)	Quarter ended 30.09,2023 (Un-Audited)	Half Year ended 30.09.2024 (Un-Audited)	Half Year ended 30.09.2023 (Un-Audited)	Previous Year Ended 31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations	3,643.37	2,037.49	3,449.12	5,680.86	6,319.32	9,526.86
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	39.48	60.16	227.74	99.64	366.71	95,83
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	39.48	60.16	227.74	99.64	366.71	95.83
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29.50	45.02	170.42	74.52	274.42	71.67
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	29.50	45.02	170.42	74.52	274.42	71.67
6	Equity Share Capital	1,396,00	1,396.00	1,396.00	1,396.00	1,396.00	1,396.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year)						2744,33
8	Earnings Per Share (of ₹ 02/- each) (for continuing and discontinued operations)-						

Notes: The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results published on Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended September 30, 2024 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.bcpowercontrols.com

0.06

0.06

0.04

For and on behalf of the Board of Directors For B.C. POWER CONTROLS LIMITED CHANDER SHEKHAR JAIN MANAGING DIRECTOR DIN -08639491

0.11

0.24

0.39

0.10

0.10

Raja Bahadur International Ltd

PITTIE Regd.Office: 3rd Floor, Hamam House, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400001. **Tel:** 022-22654278, **Fax:** 022- 22655210, **Email:** investor@rajabahadur.com/rajabahadur@gmail.com. Website: www.rajabahadur.com CIN - L17120MH1926PLC001273

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half year Ended 30th September 2024 (Rs. In Lakhs except per share data) Half Year Ended Year Ended Quarter Ended

Sr. No.	Particulars	30-09-24 Un-Audited	30-06-24 Un-Audited	30-09-23 Un-Audited	30-09-24 Un-Audited	30-09-23 Un-Audited	31-03-24 Audited
1	Total Income from Operations (Net)	720.13	768.19	519.67	1488.32	980.99	2307.54
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
ı	Exceptional and/or Extraordinary items)	(104.15)	59.95	(42.31)	(44.22)	(190.37)	162.44
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	(104.15)	59.95	(42.31)	(44.22)	(190.37)	162.44
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	(104.07)	(167.61)	(24.09)	(271.72)	(138.36)	123.99
5	Total Comprehensive Income for the period						
ı	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
ı	and Other Comprehensive Income (after tax)]	(103.18)	(166.01)	(28.20)	(269.23)	(144.50)	115.91
6	Paid up Equity Share Capital	250.00	250.00	250.00	250.00	250.00	250.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
ı	as per Balance Sheet	-	(373.15)		(476.37)		(207.14)
8	Earnings Per Share (of ₹ 100/- each)						
ı	(for continuing and discontinued operations)						
	Basic:	(41.27)	(66.40)	(11.28)	(107.69)	(57.80)	46.37
	Diluted:	(41.27)	(66.40)	(11.28)	(107.69)	(57.80)	46.37

	Basic:	(41.27)	(66.40)	(11.28)	(107.69)	(57.80)	46.37
	Diluted:	(41.27)	(66.40)	(11.28)	(107.69)	(57.80)	46.37
Ke	y Financial Highlights Of Standalone Unaudited Financia	l Results for	the Quarter	and Half Ye	ar Ended 30	th Septemb	er 2024
	ľ	3	Quarter Ende	d	Half Yea	r Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	30-09-24 Un-Audited	30-06-24 Un-Audited	30-09-23 Un-Audited	30-09-24 Un-Audited	30-09-23 Un-Audited	31-03-24 Audited
1	Total Income from operations (Net)	720.12	767.39	519.66	1,487.51	980.98	2,301.34
2	Net Profit / (Loss) before tax  Net Profit / (Loss) for the period before tax	(103.27)	61.73	(37.66)	(41.54)	(181.96)	165.17
-	(after Exceptional and/or Extraordinary items)	(103.27)	61.73	(37.66)	(41.54)	(181.96)	
4	Net Profit / (Loss) after tax	(55.92)	(166.49)	(21.12)	(222.40)	(131.82)	125.88

Total Comprehensive Income/ (Loss) (after tax) (55.03) (164.89) (25.23) | (219.91) | (137.96) 117.80 a. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended on 30 September 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarter ended Financial Results (Standalone and Consolidated) are available on the Stock Exchange websites at

www.bseindia.com and on the Company's website www.rajabahadur.com

Place: Mumbai

Date: 14th November 2024

The impact on Net Profit / (Loss), total comprehensive income or any other relevant (financial items) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

For Raja Bahadur International Ltd. **Shridhar Pittie** 

Chairman & Managing Director DIN: 00562400

Registered Office: 443/A, Road No 5, Ashok Nagar, Ranchi-834002. http://www.itnlindia.com/JRPICL-SPV.aspx **CIN:-** U45200JH2009PLC013693

JHARKHAND ROAD PROJECTS IMPLEMENTATION COMPANY LIMITED

Statement of Financial Results for the guarter and half year ended September 30, 2024 (Rs. in Lakhs)

Year Ended **Particulars** Quarter ended Half Year Ended Sept 30, June 30, Sept 30, Sept 30, Sept 30, March 31, 2024 2023 2024 2023 2024 (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) **Total Income from Operations** 7,711 7,652 7,956 15,363 18,788 35,064 Net Profit / (Loss) for the period (61)1,523 1,462 613 (8,677)(52)(before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period (61)1,523 (52)1,462 613 (8,677)before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period 1,523 (8,677)(61)(52)1,462 613 after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the 1,523 (8,677)period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) Paid-up equity share capital (face 25,950 25,950 25,950 25,950 25,950 25,950 value - ₹ 10 per share) (43,087)(43,087)(52,378)Reserves (excluding revaluation (50,916)(50,856)(50,916)Reserve) 8 Securities Premium Account 9 Net worth (24,966)(24,906)(17,137)(24,966)(17,137)(26,428)10 Paid-up Debt Capital / Outstanding 179,576 177,132 169,961 179,576 169,961 174,725 Debt 11 Outstanding Redeemable **Preference Shares** 12 Debt Equity Ratio (number of times) (6.61)(7.19)(7.11)(9.92)(9.92)(7.19)13 Earnings per share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (\*Not annualised): (0.02)\*0.24\* (3.34)(a) Basic 0.06\* 0.56\* (b) Diluted 0\* 0.06\* (0.02)\*0.56\* 0.24\* (3.34)14 Capital Redemption Reserve 11,409 11,409 **15** Debenture Redemption Reserve 11,409 11,409 11,409 11,409 16 Debt Service Coverage Ratio (DSCR) 0.56 0.56 1.60 (number of times) 17 Interest Service Coverage Ratio 1.95 1.88 1.88

(ISCR) (number of times) Note:

Place: Delhi

- The above is an extract of the detailed format of financial results filed with Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financials results are available on the websites of the National Stock Exchange (NSE) -www.nseindia.com and the Company's - www.itnlindia.com/JRPICL-SPV.aspx
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the stock exchnage (NSE) and can be accessed on the (www.nseindia.com) and on the Company's website - www.itnlindia.com/JRPICL-SPV.aspx
- AS") notified by the Ministry of Corporate Affairs, read with SEBI Circular No. CIR/CFD/FAC/69/2016 dated August 10, 2016.

The above results for quarter and half year ended September 30, 2024 are in complinace with Indian Accounting Standards ("Ind

The above financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 14, 2024 and have been audited by the Statutory Auditor of the Company.

For and on behalf of the Board Danny Samue Director DIN: 02348138



of Godrej Industries Group's future success stories)



# Godrej Industries Limited

CIN: L24241MH1988PLC097781

(Amounts in ₹ Crore)

Regd. Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079. Tel: 022-25188010 / 20 / 30; Fax: 022-25188066 website: www.godrejindustries.com, Email ld: investor@godrejinds.com

# **EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND**

HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

Half Year Ended **Quarter Ended** 30-Sep-24 | 30-Sep-23 31-Mar-24 30-Sep-24 30-Jun-24 30-Sep-23 **Particulars** Unaudited Unaudited **Audited Unaudited Unaudited Unaudited** 8,443.27 **Total Income from Operations** 4,247.93 3,937.61 9,052.89 16,600.62 4,804.96 Net Profit for the period before Tax and Share of Profit of Equity Accounted Investees 303.15 811.90 162.36 1,115.04 403.47 1,017.72 488.86 1,129.71 455.91 595.16 Net Profit after Tax 640.86 164.50 Net Profit After Tax attributable to the owners of the Company 287.62 322.49 87.30 610.10 265.36 59.97 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax) attributable to the owners of the Company 328.09 316.71 99.53 644.79 255.73 29.77 Paid-up Equity Share Capital (Face value - ₹. 1 per share) 33.68 33.67 33.67 33.67 33.67 33.68 Reserves excluding Revaluation Reserve as shown in the audited Balance Sheet 7,967.64 8,309.81 8,224.11 8,491.22 8,224.11 8,001.31 Net worth 8,491.22 1.47 **Debt/Equity Ratio** 1.73 1.61 1.33 1.73 1.33 **Debt Service Coverage Ratio** 2.27 0.70 0.65 1.29 1.33 3.14 2.96 Interest Service Coverage Ratio Earnings per share (In ₹.) (Not Annualised) (a) Basic 8.54 2.59 18.12 7.88 1.78 (b) Diluted 8.54 9.57 2.59 7.88 1.78 18.11

**Key numbers of Unaudited Standalone Financial Results** 

(Amounts in ₹ Crore)

	Q	uarter Ende	ed	Half Year व्यक्तिवा		<b>We</b> ar Ended	
Particulars	30-Sep-24			30-Sep-24	30-Sep-23		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Turnover (Net Sales)	1,075.46	986.45	818.87	2,061.91	1,586.51	3,017.72	
Profit / (Loss) Before Tax	152.52	105.26	(6.11)	257.79	(33.99)	(202.52)	
Profit / (Loss) After Tax	152.52	105.26	(6.11)	257.79	(33.99)	(202.52)	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
& Other Comprehensive Income (after tax)	152.39	105.13	(6.51)	257.54	(34.80)	(203.02)	
Paid up Equity Share Capital	33.68	33.67	33.67	33.68	33.67	33.67	
Reserves (excluding Revaluation Reserves)	1,741.88	1,588.63	1,517.95	1,741.88	1,517.95	1,482.44	
Capital Redemption Reserve	31.46	31.46	31.46	31.46	31.46	31.46	
Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	-	
Securities Premium	927.41	928.29	925.14	927.41	925.14	925.14	
Net worth	1,775.56	1,622.31	1,682.86	1,775.56	1,682.86	1,516.11	
Outstanding Net Debt	8,234.74	7,640.95	6,304.79	8,234.74	6,304.79	7,240.94	
Debt/Equity Ratio	4.64	4.71	4.09	4.64	4.09	4.78	
Debt Service Coverage Ratio	1.56	1.35	0.28	0.54	0.80	0.77	
Interest Service Coverage Ratio	2.03	1.77	1.13	1.91	1.04	0.79	
Earning per Equity Share (EPS):-							
Basic EPS	4.53	3.13	(0.18)	7.66	(1.01)	(6.02)	
Diluted EPS	4.53	3.13	(0.18)	7.65	(1.01)	(6.01)	

## Notes:

- 1) The above Statement of unaudited financial results which are published in accordance with Regulations 33 and 52 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 13, 2024. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder. The above results have been reviewed by the Statutory Auditors of the Company who have expressed an unmodified review conclusion vide their review reports thereon.
- 2) Subsequent to the quarter ended September 30, 2024, the Company has signed a Business Transfer Agreement with Savannah Surfactants Limited for acquiring their Food Additives and Emulsifier business for consideration upto ₹. 75.80 crore. This will help the Chemical Business of the Company expand its product offerings to Food & Beverages industry.
- 3) Pursuant to the Finance Bill, 2024 as passed by the Lok Sabha on August 7, 2024, the applicable Long Term Capital Gains Tax on capital assets sold after July 23, 2024 has been amended to 14.30% from 22.88% (including applicable surcharge and cess). Consequently, the Group wherever applicable has remeasured its relevant deferred tax liabilities. and the resulting net credit of ₹.86.03 crore has been recognized under the head of Deferred Tax Expense during the quarter and half-year ended September 30, 2024.

By Order of the Board For Godrej Industries Limited

Place: Mumbai Date: November 13, 2024

Vishal Sharma Executive Director & Chief Executive Officer (Chemicals) DIN: 00085416





# बंद सम्राटाने राज्याला १० वर्ष मागे ठेवले

## अडीच वर्षात प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम केलं

मुंबईत महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठावर जोरदार प्रहार

मुंबई, महाराष्ट्रात आजवर जितके काम झाले नाही ते काम केंद्र सरकारच्या भक्कम पाठिंब्याने गेल्या दोन वर्षात केले. अडीच

सरकार उलथवून आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राला ग्रहणातून सोडवले असे मुख्यमंत्रक्षी म्हणाले. शिवतीर्थावर आयोजित



वर्षात महाविकास आघाडीच्या बंद सम्राटाने केवळ स्थगिती देण्याचे काम केले आणि महाराष्ट्राला १० वर्ष मागे ठेवले. असा विरोधकांच्या पोटात दुखतय. बंद सम्राट आजही क्लस्टर डेव्ह्लपमेंट बंद करु, रिफायनरी बंद करु, धारावी पुनर्विकास बंद जोरदार प्रहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठावर केला महाराष्ट्रविरोधी

महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी

समाटांना कायमचे घरात बंद करण्याचा निर्धार केंद्र सरकारने महाराष्टाला तब्बल १० लाख कोटी दिले. दुप्पट नाही पाच पट निधी केंद्र सरकारने दिला त्यामुळे

केलाय असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, 'एफडीआय'मध्ये महाराष्ट्र नंबर एकवर आहे. परकीय गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्राला पहिली पंसती देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने महाविकास आघाडीचा गेम चेंज केलाय. लाडकी बहिण योजनेने महाविकास आघाडी कोमात गेल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. महायुतीच्या योजना चोरून महाविकास आघाडीने थापासूत्री तयार केली. कॉपी करणारे कथी पास होत नाही, असा घणाघात त्यांनी यावेळी केला या

रीका

मुख्यमंत्र्यांनी उबाठावर केली. आता या बंद



शिवतीर्धावरून बाळासाहेब ठाकरे विचारांचे सोने वाटायचे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर विचारांचे सोने वाटायला आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस दसऱ्याचा आहे आणि २३ तारखेला दिवाळी साजरी करायची आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जनतेच्या गळयाभोवती आवळलेला फास आपल्याला सोडवायचा आहे. येत्या २० तारखेला धनुष्यबाण,कमळ आणि घड्याळ या चिन्हांवर शिक्का मारुन महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे उ मुख्यमंत्र्यांनी यावेळी मतदारांना केले.

#### भाजपा सरकारमुळे महागाईचा आगडोंबः प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजारांची लूटः पवन खेरा.

दै. परशुराम समाचार मुंबई. ( प्रतिनिधी ) - भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून खाद्यतेलासह, किराणा मालाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लसन ५०० रुपये किलो तर कांद्रा १०० रुपया किलो झाला आहे. जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाचे किचनचे बजेट कोलमडले आहे. या महागाईतून मोदी सरकार प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटत आहे आणि जनतेच्या या मुळ मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बटेंगे, कटेंगे, व्होट जिहाद सारखी नारेबाजी केली जात असल्याचा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस किमटीच्या मीडिया व पिक्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी केला आहे. टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना पवन खेरा यांनी भाजपा सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. ते पढे म्हणाले की. देशाचे कारभाराचा पवनामा कठा, त पुढ म्हणाठ का, दशाच पंतप्रधान नरेद मोदी यांच्यापासून भाजपाचा गल्छीतील नेतेही जगातील सर्व मुद्धांवर प्रवचन देतात पण जनतेला भेडसावत असलेल्या मुद्धांवर एक शब्दही बोलत नाहीत, हीच भाजपाच्या प्रचाराची दिशा आहे. झारखंडमधील प्रचारात पंतप्रधान मोदींनी घुसखोरी झाल्याचे सांगितले पण देशात तर ११ वर्षांपासून मोदींचेच सरकार आहे मग ही घुसखोरी झालीच कशी महाराष्ट्राच्या प्रचारातही तेच होत आहे. बटेंगे कटेंगे एक हें तो सेफ हैं, व्होट जिहाद हेच सुरु आहे. भाजप जनतेला मुर्ख समजत असेल पण जनतेला भाजपाचा हा डाव चांगलाच माहित आहे. प्रत्येक मराठी कुटुंबाच्या खिशातून वर्षाला ९० हजार रुपये लुटून महिलांना

१५०० रुपये दिल्याच्या फुशारक्या मारत आहेत. मोदी व भाजपाने ९० हजार रुपयांच्या लुटीचा हिशाब द्यावा, असे पतन खेरा म्हणाले. महाविकास आघाडीची पंचसुत्री लागू करण्यासाठी वर्षाला ५ लाख कोटी रुपये लागतील, एवढे पैसे कुटून आणणार या प्रश्नाला उत्तर देताना पवन खेरा म्हणाले की, जनकल्याणकारी



योजनांसाठी पैसे कुठून आणणार या प्रश्नाचे उत्तर दोन दिवतापूर्वीच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखिदर सुख्खू यांनी दिले आहे. युपीए सरकारने मनरेगा योजना सुरु केली त्यावेळीही भाजपा नेते अरुण सुषमा स्वराज यांनी हाच प्रश्न विचारला होता पण यपीए सरकारने मनरेगा योजना व्यवस्थित राबविली. महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडण्यास आमदाराला ५० खोके देण्यासाठी पैसे असतील तर जनतेला देण्यासाठी पैसे देण्यात काय अडचण आहे? जनताः बज्यासाठा पसं वण्यात काय अडराण आहे? असे पवन खेरा म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्तं अतुल लोढे, विधानसभा निवडणुकासाठी महाराष्ट्राचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत उपस्थित होते.

### संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करुः राहुल गांधी

### काँग्रेसने पेसा कायदा आणून आदिवासींचे हक्क अबाधित ठेवले; भाजपाचा मात्र आदिवासींना वनवासी ठरवून हक्क हिरावण्याचा डाव.

दै. परश्राम समाचार

(प्रतिनिधी) - संविधानाने नंदूरबार/नांदेड. (प्रतिनिधी) - संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मंडा. भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, गांधीजी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. काँग्रेस, इंडिया आघाडी मात्र कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण करेल आणि संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आधाडीचे सरकार स्थापन करेल. असा विश्वास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला

काँग्रेस मविआ उमेदवारांच्या

प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नंदूरबार व नांदेडमध्ये भव्य प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, राज्यघटनेत 'आदिवासी' असे म्हटलेले असताना भाजप-



आरएसएसचे लोक आदिवासींना 'वनवासी' म्हणून जल, जुंगल व जमिनीवरील तंचित ठेवत आहेत आदिवासींच्या हक्कासाठी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला व शहीद झाले. आज नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध लढावे लागत आहे. भूसंपादन विधेयक आणि पेसा कायदा ू काँग्रेसने आदिवासींची जल, जंगल सत्ता येताच त्यांनी 'वनवासी' म्हणत आदिवासींचे हक्क हिराठून घेत आहे.

्र प्रभावन घेत आहे. भाजपा सरकारवर तोफ डागत राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने महाराष्ट्रातीळ – गुजरातसह इतर राज्यात पाठवले, त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जावे लागते. वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाने १० हजार तरुणांना रोजगार दिला असता, टाटा एअरबस प्रकल्पातून १० हजार तरुणांना

रोजगार मिळाला असता, आयफोन प्रकल्पातून ७५ हजार तरुणांना रोजगार मिळाला असता, ड्रग पार्कमुळे ८० हजार तरुणांना रोजगार मिळाला असता, गेल पेट्रोकेमिकल प्रकल्पातून २१ हजार रोजगार मिळाले असते पण भाजपा शिंदे सरकारने सर्व प्रकल्प गुजरातला पाठवून महाराष्ट्रातील ५ लाख नोकऱ्या गमावल्या. यामुळेच तरुण

बेरोजगार झाले आहेत. मविआचे सरकार असे होऊ देणार नाही. जो प्रकल्प गुजरातचा आहे तो त्यांचाच राहील आणि जो महाराष्ट्राचा आहे तो इथून कुठेही जाणार नाही अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली. मोदी सरकार मुंबईतील धरावीची एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानींना देत आहे कोटा रुपयाचा जमान अधानाना परा जाल पण आदिवासी, दलित, मागासवर्गीय, शेतकरी, महिलांना काय दिले, असा प्रश्न मविआ सरकार आल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ३ हजार रुपये खटाखट खटाखट जमा होतील, महिलांना मोफत वस प्रवास देणार, शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतची कर्जमाफी करणार. धान, कापूस, सोयाबीनला हमीभाव देऊ. सर्वांना २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा व मोफत औषधे देणार, बेरोजगार तरुणांना ४ हजार रुपयांना भत्ता. २.५ लाख सरकारी नोकर भरती करणार जातनिहाय जनगणना व ५० टक्यांची मर्यादा हटवू असे राहल गांधी यांनी सांगितले.

#### सोशल मिडीयाचा निवडणुकीच्या काळात योग्य वापर करावा (Digital/Social Mia- मार्गदर्शक सचना)

भाईंदर, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सर्व नागरीकांना याद्वारे कळविण्यात येते की, लोकसभा पोटनिवडणुका २०२४ व विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने दि.१५/१०/२०२४ पासन ते दि. २५/११/२०२४ रोजी पावेतो पर्यंत आवर्श आचारसंहिता अंमलात असुन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे मतदान दि. २०/११/२०२४ रोजी व र २०४४ च मतावा । द. २०१४/१२०२४ राजा व निकाल दि. २३/१९/२०२४ रोजी जाहिर होणार आहे. तरी कोणीही नागरीक सोशल मिडीयाद्वारे फेसुक, इंस्ट्राग्राम, यु दुव कैनल, ट्विटर एक्स खाते, व्हॉटसअप युप व इतर तत्सम एग्टीकेशनच्या माध्यमाद्वार कोणारयाही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या पोस्ट, कॉमेंटस, स्टोरी

स्टेटस, डिजीटल बॅनर असे प्रकार वरील माध्यामाद्वारे प्रसारीत करु नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करु नये डिजे वाजवणार नाहीत फटाके धाषणांबाजा करून नय, इंडन वांजवणार नाहार, कटाक फंडाबार नाही, रंग गुलाल उद्यक्कण नाही. संबंधीत विभागातुन पुर्व परवानगीशियाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करून नयेत. व्हेंट्सबंध युग्वेचे डॉडमीन यांनी दि. १५/१०/२०२४ ते दि.२५/१९/२०२४ या कालावधीमध्ये त्यांच्या युग्वच्या संटींगमध्ये "Only Admin" करून बदल करून घ्यावा, जेणेकरून Admin" करून बदल करून व्यापा, जान्य . ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत. जर ॲडमीन यांनी सेटिंगमध्ये बदल टाकणार नाहीत. जर ॲडमीन यांनी सेटिंगमध्ये केला नाही व कोणी सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणा-या संदस्याला व ॲडमीनला जबाबदार धरुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल यांची कृपया नोंद घ्यावी.

#### पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यपालांचे अभिवादन



मुंबई, देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले

#### बाल लैंगिक शोषणाविरुद्ध जनजागृती मोहिम सुरू ठाणे परिवहनच्या बसेसमधुन मिळणार लैगिक शोषणाविरुद्धचा संदेश

ठाणे, बाल लैंगिक शोषणाविरुद्ध बाल सुरक्षा जनजागती सप्ताह राबविण्यात येत असून त्याअंतर्गत "Protect BvPOCSO" ही मोहिम रावविण्यात येत आहे. यानिमित्त आज ठाणे परिवहन विभागाच्या बसेसमध्ये "Protect ByPOCSO" हा संदेश असलेले पोस्टर लावण्यात आले. महिला व बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालय, ठाणे महानगरपालिका, अर्पण सामाजिक संस्था यांच्यावतीने बाल सुरक्षा व अधिकार सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात "Protect ByPOCSO" या मोहिमेचे संदेश लावण्यात आले. यावेळी संदेश लावण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या १० बस गाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. तसेच याव्यक्तिरिक्त सध्या ठाणे शहरात अशा ६०० बसेस धावत आहेत, ज्यांच्या आतमध्ये हे "Protect ByPOCSO" मोहिमेचे संदेश लावण्यात येत आहेत. त्याचे अनावरण यावेळी करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, मुंबई कोकण विभागाच्या विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे महापालिका परिवहन

विभाग उपायुक्त श्री. बेहरे, ठाणे जिल्हा परिष्देच्या शिक्षणाधिकारी लिलता दहितुले, न्यायिक सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड आणि ठाणे जिल्ह्याचे बाल संरक्षण अधिकारी श्री.रामकृष्ण रेह्वी हे उपस्थित होते. या

६०० बसेस धावत आहेत, त्यामध्ये हे "Protect ByPOCSO" मोहिमेचे संदेश लावण्यात आले आहेत

या बसेस शहरातील काही महत्त्वाच्या मार्गावर धावणार असल्याने, साहजिकपणे त्या मार्गातील सर्व थांबे आणि नेहमीच भरपूर रहदारी असलेल्या रस्त्यांवर हे संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेतील. त्यामुळे हे



ByPOCSO" या मोहिमेअंतर्गत १० बसेसमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आले. याव्यक्तिरिक्त सध्या ठाणे शहरात अशा

संदेश त्या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात घर करतील आणि त्यातून बाल लैंगिक शोषणकर्त्यांना इशारा मिळेल. यातील प्रत्येक संदेश बाल लैंगिक

शोषणाविषयी जागरुक बनवण्याबरोबरच भारतातील सर्व मुलांचे रक्षण करायल पोक्सो कायदा समर्थ आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतो आणि शोषणकर्त्यांना बाल लैंगिक शोषणाचा अपराध केल्याबद्दल कठोर शिक्षा होऊ शकते याची त्यांना जाणीव

. बाल लैंगिक शोषणाविरुद्ध "Protect ByPOCSO" सारखे उपक्रम महत्त्वाचे -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यावेळी श्री.शिनगारे म्हणाले की, मुलांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि बाल लैंगिक शोषण अजिबात खपवून घेतलं जाणार नाही हा संदेश जर आपल्याला समाजात रुजवायचा असेल तर व्हेद्यूमूँब्ह्ण्ण्य् सारखे उपक्रम घेणं अत्यंत गरजेचं आहेत. आस्त्री असा समाज घडवण्यासाठी बांधील आहोत. जिथे प्रत्येक मूल सुरक्षित असेल आणि जिथे शोषणकर्त्यांना हे नक्की माहीत असेल की, जर आपण एखाद्या मुलाचं शोषण केलं तर आपल्याला कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. या उपक्रमामध्ये अर्पण संस्था आणि ठाणे महानगरपालिकेशी संयुक्तपणे काम करून आम्ही ठाणे जिल्ह्यातील सर्व मुलांना लैंगिक शोषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी किती बांधील आहोत, हें आम्ही दाखवून दिलं आहे.

#### राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, १४ : देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करून या कार्यक्रमात पंडित नेहरू यांना अभिवादन करण्यात आले. कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पाडल नहरू थाव्या प्रांतमस पुष्पहार अपण करून आवरांजली वाहिली, यावेकी सवाराक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडमावार, स्मिना शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मवारी उपस्थित होते. उपस्थित सर्वानी पीडिन नेहरू यांव्या प्रतिमेश पुष अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र परिचय

केंद्रातही पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली



राजा बहादुर इंटरनेशनल लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ३ मजला, तमाम सर्ऊत, तूरावनीः ०२२-२२६५४२७८, फॅक्सः ०२२-२: वेतसाइटः www.rajababadur.com CIN - L17120Mh1926PLC001278 ३० सप्टेंबर २०२४ रोजी समान्त तिमाही आणि

अ.क	तप्रणील	चतुर्याश समापीठा			अर्धवर्ष र	वर्ष समाप्तीला	
	CHERO	(अनुवासक) ३०-०५-२०२४	(अनुवासक) ३०-०६-२०२४	३०-०९-२०२३ (अनुवासक)	३०-०९-२०२४ (अनुरातक)		३१-०३-२०२४ (लेकावरीक्रित)
٩.	ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न (नेट)	<b>620.93</b>	<b>866.99</b>	493.80	9866.32	960.99	2309.45
۹.	कालावधीसाठी निवाळ नका / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्बपूर्वी) कालावधीसाठी निवाळ नका / (तोटा) करापूर्वी	(908.9%)	લવ.વલ	(४२,३१)	(४४.२२)	(१९०.३७)	162.88
	(अपवादात्मक आगि/क्षिंवा असामान्य आयटम्सनंतर)	(908.99)	હવુ.વહ	(85.31)	(४४.२२)	(990.30)	162.95
8.	कालावधीसाठी निकड नका / (तोटा) करानंतर (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्बनंतर	(908.00)	(98.69)	(२४.०९)	(२७१.७२)	(936.3%)	923,99
G.	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न इकालावधीसाठी नका / (तीटा) (करानंतर)	(903.96)	(955.09)		(२६९.२३)		
٤.	आणि इतर व्यापक उत्पन्न (करानंतर) यांचा समावेश भरणा वेल्लेले इतिकटी शेजर भांडवल	240.00	340.00	(२८.२०) २५०.००		(988.40)	999.9
υ.	रिअलायक्रेशन रिक्सॉसह तारण रिक्सॉसाठी नोंडवलेले शांडवल						
٥.	प्रति शेअर उत्पन्न (रु. १००/- प्रत्येक) (सतत चाललेल्या आणि शांतवलेल्या ऑगरेशन्ससाठी)						
	मूलभूतः	(84.50)	(68.80)	(99.26)	(909.63)	(49.60)	86.31
	डायापूरेड:	(89.30)	(68.33)	(99.2८)	(900.89)	(90.60)	86.3

30 ₹	३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवार्षिकासाठी स्टॅंडअलोन अपरिक्षित आर्थिक निकालांचे मुख्य वित्तीय ठळक मुद्दे									
31.75	ਰਪਈਲ	च	चतुर्याश समाप्तीठा			अर्धवर्ष समानीटा				
	UNID	২০-০९-২০২৮ (প্রসুক্তর)	३०-०६-२०२४ (अनुपातक)	३०-०५-२०२३ (अनुपातक)	(अनुपातक) ३०-०९-२०२४	২০-০९-২০২২ (প্রসুবাসক)	३९-०३-२०२४ (तेखावरीक्षित)			
٩.	ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न (नेट)	<b>७२०.१२</b>	98.9.39	993.88	9,809.99	360.36	2,309.38			
₹.	करापूर्वी निवळ नका / (तोटा)	(903.30)	6.9.63	(33.66)	(89.48)	(969.9%)	98.4.90			
3.	करापूर्वी निकड नका / (तोटा) (अपवादात्मक									
	आणि/विंवा असामान्य आयटम्सनंतर	(903.20)	6.9.63	(38.66)	(89.48)	(969.9%)	98.4.90			
	करानंतर निवळ नका / (तीटा)	(બબ.૧૨)	(988.88)	(२१.१२)	(२२२.४०)	(939.69)	934.66			
G <sub>5</sub> ,	एकूण व्यापक उत्पन्न / (तीटा) (करानंतर)	(44.03)	(988.69)	(२५,२३)	(२१९.९१)	(936.98)	990.60			

अ.क	GMEIRO	क	वुर्धाश समाप्तील	ī	अर्धवर्ष र	<b>माप्तील</b>	वर्ष समाप्तीला	
		३०-०९-२०२४ (अनुवासक)	३०-०६-२०२४ ३०-०६-२०२४	३०-०९-२०२३ (अनुवासक)	३०-०९-२०२४ (अनुरातक)	৪০-০৭-২০২৪ (প্রাশুবানক)	३९-०३-२०२४ (तेखायरीक्रित)	
٩.	ऑपरेशन्समधून एकूग उत्पन्न (नेट)	<b>७</b> २०.१२	98.9.39	493.88	9,829.99	360.36	3,309.35	
٦.	करापूर्वी निवळ नका / (तोटा)	(903.39)	6.9.63	(39.66)	(89.48)	(969.9%)	98,4,90	
3.	करपूर्वी निकळ नका / (तोटा) (अपवादात्मक आगि/क्रिंवा असामान्य आयटम्सनंतर	(903.20)	6.9.63	(30.66)	(81.48)	(9८9.%%)	98.4.9	
	करानंतर निवळ नका / (तोटा)	(44.92)	(988.88)	(२१.१२)	(२२२.४०)	(939.69)	124.66	
4.	एकूण व्यापक उत्पन्न / (तोटा) (करानंतर)	(99.03)	(988.69)	(२५,२३)	(२१९.९१)	(936.98)	119.60	

#### माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिवादन



ठाणे, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने तहसिलदार (सर्वसाधारण) किशोर मराठे व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

